



सत्यमेव जयते

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग दोन

वर्ष ११, अंक ३]

सोमवार, जानेवारी ६, २०२५/पौष १६, शके १९४६

[पृष्ठे २, किंमत : रुपये १२.००

असाधारण क्रमांक ५

प्राधिकृत प्रकाशन

नवी मुंबई महानगरपालिका

क्रमांक नमुंम/सा.प्र./आस्था-१/सं.क्र.१६७/२४/कक्ष-१.

अधिसूचना

नगरविकास विभाग, मंत्रालय, मुंबई यांचेकडील शासन निर्णय क्रमांक-नमुंम-१२२४/सं.क्र.१३१७/ प्र.क.१००/ नवि-२८, दिनांक २७ डिसेंबर २०२४ अन्वये नवी मुंबई महानगरपालिका सेवा (सेवा प्रवेश व सेवांचे वर्गीकरण) नियम, २०२१ मधील सहाय्यक व्यवस्थापक (नाट्यगृह) या पदाच्या नेमणुकीच्या अर्हता व नेमणुकीच्या पद्धतीमध्ये महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाच्या कलम-४५४, ४५५ व ४५७ (३) नुसार परिशिष्ट-१, अनुसूची-"अ" प्रमाणे सुधारणा करण्यास शासनाने मान्यता देण्यात आलेली आहे. त्यानुसार या नियमांस "नवी मुंबई महानगरपालिका सुधारित सेवा (सेवा प्रवेश व सेवांचे वर्गीकरण) नियम, २०२१ चा सुधारित भाग" असे संबोधण्यात येईल व सदर सुधारित नियम शासन राजपत्रात प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून अंमलात येतील. त्याअनुषंगाने महाराष्ट्र शासन राजपत्रात खालील नियम प्रसिद्ध करण्यात येत आहेत :—

नवी मुंबई महानगरपालिका सेवा (सेवा प्रवेश व सेवांचे वर्गीकरण) नियम, २०२१ चा सुधारित भाग

परिशिष्ट-१, अनुसूची-"अ"

महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाच्या कलम-४५४, ४५५ व ४५७ (३) अन्वये विहित शैक्षणिक व इतर अर्हता व नेमणुकीची पद्धत

(पहा नियम-३)

अ. क्र.	पदनाम (श्रेणी व सेवा)	नवी मुंबई महानगरपालिका सेवा (सेवा प्रवेश व सेवांचे वर्गीकरण) नियम, २०२१ मधील तरतूद		सहाय्यक व्यवस्थापक (नाट्यगृह) या पदाच्या सेवा प्रवेश नियम, २०२१ च्या परिशिष्ट-२ मधील सुधारित तरतूद		
		नेमणुकीची पद्धत व टक्केवारी	नेमणुकीकरिता अर्हता व नेमणुकीच्या पद्धती	पदनाम (श्रेणी व सेवा)	नेमणुकीची पद्धत व टक्केवारी	नेमणुकीकरिता अर्हता व नेमणुकीच्या पद्धती
(१)	(२)	(३)	(४)	(५)	(६)	(७)
क्रीडा व सांस्कृतिक विभाग						
१	सहाय्यक व्यवस्थापक (नाट्यगृह) (श्रेणी-२, प्रशासकीय सेवा) (एस-१३: ३५४००-११२४००)	नामनिर्देशन/ सरळसेवा-१००%	(अ) मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी. (ब) नाट्यकला आणि रंगभूमी तंत्रज्ञान या विषयाचा प्रमाणपत्रधारक. (क) नाट्यगृह व्यवस्थापनामधील ३ वर्षांचा अनुभव आवश्यक. (ड) मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक.	सहाय्यक व्यवस्थापक (नाट्यगृह) (श्रेणी-३, प्रशासकीय सेवा) (एस-१३: ३५४००-११२४००)	नामनिर्देशन/ सरळसेवा-५०%	(अ) मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी. (ब) नाट्यकला आणि रंगभूमी तंत्रज्ञान या विषयाचा प्रमाणपत्रधारक. (क) नाट्यगृह व्यवस्थापनामधील ३ वर्षांचा अनुभव आवश्यक. (ड) मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक.
					पदोन्नती-५०%	नवी मुंबई महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील समुह संघटक या पदावर किमान ३ वर्षांची सेवा पूर्ण झालेल्या व शासन मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी, नाट्यकला आणि रंगभूमी तंत्रज्ञान प्रमाणपत्र/समकक्ष अर्हता धारण करणाऱ्या कर्मचाऱ्यांमधून विकल्प मागवून सेवाज्येष्ठता व गुणवत्तेच्या आधारे नियुक्ती करता येईल.

डॉ. कैलास शिंदे,

आयुक्त,

नवी मुंबई महानगरपालिका.

नवी मुंबई,
दिनांक ६ जानेवारी २०२५.